

महालेखापालं ये निरीक्षण अहवाल विभागीय  
चौकशी प्रकरणात किंवा न्यायालयात, पुरावा  
म्हून सादर न करण्याबाबत -

महाराष्ट्र शासन,  
वित्त विभाग,

शासन परिपत्रक : भानिम-१०९४/प्र. क्र. ३१२/लोलेस,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०२३  
दिनांक : १६ एप्रिल, १९९६

वाचा :- [१] शासन परिपत्रक क्रमांक : पी-२५१/६४८/एफ-२  
दिनांक २६-८-१९७४.

[२] शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक आनिम-२७९१/  
सं. क्र. १५४२/लोलेस, दिनांक १५-१-१९९२.

[३] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सोडीआर-  
१३९१/प्र. क्र. १२२/९१/११-अ, दिनांक ७-४-१९९२.

शासन परिपत्रक :- महालेखापाल [वाणिज्यिक लेखा परीक्षक], मुंबई, यांनो  
शासनाच्या असे निर्दर्शनात आणले आहे को, एका राज्याने लेखा परिक्षण पथकाने  
निर्गमित केलेले निरीक्षण अहवाल पुरावा म्हून कोटति सादर करण्यात आले  
आहेत. अशा रितीने निरीक्षण अहवाल कोटति पुरावा म्हून सादर करून लेखा  
परिक्षण पथक कर्मघार-यांना कोटति साक्षी पुराव्यासाठी बोलाविणे ही अस्तिय  
घटना आहे.

२. जेव्हा निरीक्षण अहवालात ग्राहक, ठेकेदार, व्यापारी, कर्मघारीवृद्ध  
किंवा कोणतीही संस्था/संघटना यांच्याकडून वूली करण्याची शिकाई करून,  
तेव्हा संबंधित संस्थेने अस्तित्वात असलेल्या निधमांचे आधारे ही बाब तपात्र  
योग्य ते स्पष्टीकरण घावयाचे असते. तसेह, निर्दर्शनात आणलेल्या दृटी संधीत  
सुंस्थेने दुर करावयाच्या असतात.

३. लेखा परिक्षण पथकाने निर्गमित केलेले निरीक्षण अहवाल हे गोपनीय  
स्वरूपाचे असतात व त्याचा उपयोग विभागीय चौकशी अथवा कोर्ट इकरणाच्या  
संदर्भात करू नये म्हून वरील संदर्भकिंत फासकीय परिपत्रकान्वये सूचना निर्गमित  
केलेल्या आहेत. वरोलप्रमाणे सूचना देऊन देखील असे प्रकार निर्दर्शनात येणे  
उचित नाही.

४. या पुढे लेखा परिक्षण पथकाने निर्गमित केलेल्या गोपनीय निरीक्षण  
अहवालाच्या संदर्भात विभागीय चौकशी किंवा कोर्ट प्रकरणात देण्यात येऊ नये.

[२]

अशा सूचना प्रशासकीय विभाग ने त्याच्या निधंत्रणाखाली  
विभागीय अधिकार्याना/कार्यालयीन प्रमुखांना तार्दजनिक  
उपक्रमाना घात्यात.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या अदेशानुसार व नंदावाने,

३३३१८६  
[ रा. हुः अिल्हे ]

उप सचिव, वित्त विभाग.

प्रत,

- १] प्रधान महालेखापाल [लेखापरोक्षा-१], महाराष्ट्र, मुंबई,
- २] महालेखापाल [लेखा परोक्षा], दोन, महाराष्ट्र, नागपूर,
- ३] महालेखापाल [लेखा व अनुज्ञेयता]-१, महाराष्ट्र, मुंबई,
- ४] महालेखापाल [लेखा व अनुज्ञेयता]-२, महाराष्ट्र, नागपूर,
- ५] महालेखापाल [वाणिजिक लेखा परोक्षा], महाराष्ट्र, मुंबई,
- ६] मंत्रालयीन सर्व अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव व सचिव,
- ७] सचिव, विधानमंडळ सचिवालय,
- ८] मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभाग,
- ९] शासनाचे सर्व तार्दजनिक उपक्रम/उद्योग, याचे व्यवस्थापकीय संयालक,
- १०] संयालक, लेखा व कोषागारे,
- ११] मुख्य सचिवांचे स्वीय महार्यक, मुंबई,
- १२] निवड नस्ती.

निर्गमित केले  
दिनांक : १६ APR 1996  
संदी :